

बोर लघु प्रकल्प ता. अमरावती.जि. अमरावती
प्रकल्पावरुन पी. आर. पोटे पाटील एज्युकेशन अँड
वेलफेअर ट्रस्ट अंतर्गत असलेल्या कृषी
महाविद्यालयीन उपयोगाकरीता पाणी आरक्षण
मिळणेबाबत

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक.बिसिआ २०२५/(१३६/२५)/सि.व्य.(धो-२)

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक : ०४/०७/२०२५

संदर्भ : -१) कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर, यांचे यांचे पत्र दि.: ३०/०५/२०२५.

२) शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१५/(४४/१५)/सि.व्य (धोरण) दि.१७/११/२०१६.

३) शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-२००८/(१३१/०८) सि.व्य (धोरण) दि.०६/०३/२००९, व

शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१५/(प्र क्र २७४/नवि-३३)/ दि.१७/१२/२०१६

४) शासन निर्णय क्र. बिसिआ-२०१९/प्र.क्र.३६५/२०१९/सि.व्य (धो), दि.०१/११/२०२३.

५) शासन परिपत्रक क्र.पापव-२०१५/(प्र.क्र.४००/२०१५)/सि.व्य (महसूल) दि.१५/१२/२०१५.

६) शासन निर्णय क्र.पापव-२०१५/(प्र.क्र.८८/२०१५)/सि.व्य (महसूल) दि.२१/४/२०१६.

७) शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१०/(४०७/१०)/सि.व्य (धोरण), दि.२९/०६/२०११.

८) शासन निर्णय क्र.देवदु २०१५/(८३६/२०१५)/सि.व्य (कामे) दि.१७/११/२०१६.

९) शासन निर्णय क्र.संकीर्ण २०१८/(५११/१८)/सि.व्य (धोरण) दि.०१/१२/२०१८.

१०) शासन निर्णय, क्र.संकीर्ण २०१८/(५११/१८)/सि.व्य (धोरण) दि.२०/०७/२०१९.

११) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई यांचे दि.२९/०३/२०२२ चे आदेश

प्रस्तावना:-

संदर्भित पत्र क्र. १ अन्वये विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर, यांचेकडून बोर लघु प्रकल्प ता. अमरावती. जि. अमरावती प्रकल्पावरुन पी. आर. पोटे पाटील एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयीन उपयोगाकरीता मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्कास (Bulk Water Entitlement) पाणी आरक्षण मंजूरी मिळणेबाबत प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. क्र. २ येथील शासन निर्णयान्वये बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क (Bulk Water Entitlement) प्रस्तावांना मंजूरी देण्यासाठी क्षेत्रिय वाटपाच्या मर्यादेनुसार सुधारित स्तर निश्चित करण्यात आलेले आहेत. या शासन निर्णयाच्या परि. २.२ अन्वये मंत्री (जस) यांच्या मान्यतेने १.१०० दलघमी मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्कास (Bulk Water Entitlement) मंजूरी देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय :-

१. खालील तक्त्यातील स्तंभ २ मधील संस्थेस स्तंभ ३ मधील पाणी वापराच्या प्रकारासाठी स्तंभ ४ मधील प्रकल्पातून स्तंभ ५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क मंजूर करण्यात येत आहे.

अ.क्र.	संस्थेचे नांव	पाणी वापराचा प्रकार	जलाशय/कालवा/ नदीचे नांव	मंजूर केलेला मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क (Bulk Water Entitlement) (दलघमी)
१	२	३	४	५
	पी. आर. पोटे पाटील एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट अंतर्गत कृषी महाविद्यालय, जि. अमरावती	(पिण्याकरिता व शेतीकरिता)	बोर लघु प्रकल्प ता. अमरावती जि. अमरावती	पिण्याकरिता ०.३७९ व शेतीकरिता ०.७२१ एकुण = १.१००

२.० उपरोक्त नमूद प्रस्तावास खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे .

- बिगरसिंचन पाणी आरक्षणापोटी सिंचन पुनःस्थापना खर्च घेण्याबाबत संदर्भ क्र. ३ मध्ये नमूद शासन निर्णयान्वये सूचना निर्गमित केल्या आहेत सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार उचित कार्यवाही करण्यात यावी.
- बिगर सिंचन पाणी पुरवठ्यासाठी करारनाम्याचा सुधारीत नमुना व मार्गदर्शक तत्वे संदर्भ क्र. ४ अन्वये निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार पाणीपट्टी थकबाकीचा भरणा करून घेतल्यानंतरच संस्थेसोबत करारनामा करण्यात यावा.
- संदर्भ क्र. ५ अन्वये बिगरसिंचन पाणी पाणीवापराचे करारनामे करणे व नुतनीकरण वेळेवर करणे बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.
- जलस्रोत प्रदुषित करणाऱ्या पाणी वापरकर्त्याकडून दंडनीय पाणीपट्टी आकारणी करणेबाबत मार्गदर्शक तत्वे या विषयाबाबत संदर्भ क्र. ६ मधील अटींचे पालन करणे पाणी वापरकर्त्यांना बंधनकारक राहील.
- संदर्भ क्र. ७ अन्वये करारनामा करताना बिगरसिंचन पाणीवापरकर्ते अंतिम पाणी मागणी प्रमाणे टप्प्याटप्प्याने पाणीवापर करण्याचे नियोजन नमुद करू शकतील.मात्र संस्थेने या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ५ वर्षात वरील तक्त्यातील स्तंभ ४ मध्ये नमूद पाणी आरक्षणापेकी प्रत्यक्ष पाणी उचल सुरु केला नाही, तर सदर पाणी आरक्षण आपोआप रद्द होईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे आदेश दि.२९/०३/२०२२ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात यावी.
- संदर्भ क्र. ८ अन्वये पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिनियमातील तरतुदीनुसार सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन पाटबंधारे महामंडळाकडे वर्ग करणे व पाणीपट्टीची रक्कम प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापनाच्या कामासाठी खर्च करण्यास मान्यता देणेसाठीचा निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
- पाणी उचलण्याची/ पुरवठ्याची जागा व क्षेत्रीय परिस्थितीनुसार इतर अटी शर्तीचा अंतर्भाव करून संबंधित मुख्य अभियंता यांनी सविस्तर ज्ञापन तात्काळ निर्गमित करावे .
- “This reservation is only the letter of support for the, water supply scheme or the industry as the case may be. Actual quantity of water that will be supplied every year shall be governed by the entitlement granted to the water user entity by the River Basin Agency based on the population and the reasonable use norm decided by this Authority and the yearly allocation declared by the prescribed Authority on the basis of reservoir contents of the year and shall be subjected to various provisions in the agreement that will be signed by the water user entity with River basin Agency.”

९. सदर पाणी मंजुरीच्या अनुषंगाने पिण्याच्या प्रयोजनार्थ पाणी वापर करताना उपलब्ध करून दिलेल्या पाण्याची गुणवत्ता पिण्यास योग्य (potable) करण्याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी उपरोक्त तक्त्यातील स्तंभ क्र.२ मध्ये नमूद संस्थेची राहिल.

३.० हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०७०४१४३४१५३७२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(राकेश धाकतोडे)
शासनाचे अवर सचिव

प्रति,

१. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा. मंत्री (जलसंपदा) (गोपाविम, मकृखोपाविम.) (कोपाविम, विमपाविम, तापाविम), यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष, विधानसभा, विधानभवन, मुंबई.
६. मा. सभापती/उपसभापती, विधानपरिषद, विधानभवन, मुंबई.
७. मा. विरोधी पक्षनेते, विधानसभा, मुंबई यांचे कार्यालय, विधानभवन, मुंबई.
८. मा. विरोधी पक्षनेते, विधानपरिषद, मुंबई यांचे कार्यालय, विधानभवन, मुंबई.
९. सचिव, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई.
१०. अप्पर मुख्य सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. सचिव (जसंव्य व लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. सचिव, (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर.
१४. मुख्य अभियंता (पा) व सहसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती.
१६. अधीक्षक अभियंता, उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभाग, अमरावती.
१७. निवडनस्ती कार्यासन सिंव्य (धोरण)